

**नवी मुंबई महानगरपालिका**  
**महापालिका सर्वसाधारण सभा**

महानगरपालिकेच्या मंगळवार, दिनांक 24/10/2017 रोजी भरलेल्या माहे 24 ऑक्टोबर 2017 रोजीच्या सर्वसाधारण तहकूब सभेत(मुळ सभा 19 सप्टेंबर 2017) मंजूर/नामंजूर इ. ठरावाची माहिती संक्षिप्त आणि मसुदा स्वरूपात खालीलप्रमाणे आहे. :-

<b>विषय क्र. 24.</b> <b>दिनांक 19 सप्टेंबर 2017</b>	नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ऍम्फीबीअस बस प्रकल्प सुरु करणेबाबतच्या प्रस्तावाबाबत, आयुक्तांचे दिनांक 11/09/2017 चे पत्र क्र. नमुंमपा/मालमत्ता/1720/2017.
<b>ठराव क्र. 1971.</b> <b>दिनांक 24 ऑक्टोबर 2017</b>	"नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ऍम्फीबीअस बस प्रकल्प सुरु करणेबाबतच्या प्रस्तावात नमूद करण्यात आलेल्या बाबींसह, नवी मुंबई महानगरपालिका व जवाहरलाल नेहरू पत्तन न्यास यांच्या संयुक्त प्रकल्पा अंतर्गत ज्वेल ऑफ नवी मुंबई, सेक्टर-26, नेरूळ येथे ऍम्फीबीअस बस सुरु करण्याच्या प्रकल्पास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 79 अन्वये, सुचविल्याप्रमाणे, मंजूरी देण्यात यावी."
<b>निर्णय -</b>	<b><u>नामंजूर</u></b>
<b>विषय क्र. 25.</b> <b>दिनांक 19 सप्टेंबर 2017</b>	बहुउद्देशीय इमारतीमधील जागा विविध प्रयोजनासाठी भाडेतत्वावर देणेबाबतच्या प्रस्तावाबाबत, आयुक्तांचे दिनांक 11/09/2017 चे पत्र क्र. नमुंमपा/मालमत्ता/1721/2017.
<b>ठराव क्र. 1972.</b> <b>दिनांक 24 ऑक्टोबर 2017</b>	"बहुउद्देशीय इमारतीमधील जागा विविध प्रयोजनासाठी भाडेतत्वावर देणेबाबतच्या प्रस्तावात नमूद करण्यात आलेल्या बाबींसह, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना लग्नकार्य, मुंज, साखरपुडा, विविध कार्यशाळा, मेळावे, सभा, प्रदर्शन (EXhibition) चे बैठक, वाढदिवस इ. प्रयोजनाकरीता किफायतशीर दरामध्ये जागा उपब्ध करून देणेसाठी मनपा बहुउद्देशीय इमारतीच्या जागांचे भाडे व इतर अटी व शर्ती नुसार भाडेतत्वावर देणेस, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 79 अन्वये, सुचविल्याप्रमाणे, मंजूरी देण्यात यावी."
<b>निर्णय -</b>	<b><u>आयुक्तांकडे परत</u></b>

**विषय क्र. 87.**  
**दिनांक 19 सप्टेंबर 2017**

केंद्र शासनाच्या अमृत मिशन प्रकल्पांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोपरखैरणे व ऐरोली येथील मलप्रक्रिया केंद्रात प्रत्येकी 20 द.ल.लि. क्षमतेचे टर्शियरी ट्रीटमेंट (Tertiary Treatment) प्लान्ट बांधणे, सर्वसमावेशक देखभाल दुरुस्ती करणे व चालविणे तसेच पुनःप्रक्रियायुक्त सांडपाणी टी.टी.सी औदयोगिक क्षेत्रातील (वाशी, कोपरखैरणे, ऐरोली) औदयोगिक संस्थाना पुरविण्याच्या प्रस्तावाबाबत, आयुक्तांचे दिनांक 11/09/2017 चे पत्र क्र. नमुंमपा/श.अ./1711/2017.

**ठराव क्र. 1973.**  
**दिनांक 24 ऑक्टोबर 2017**

"केंद्र शासनाच्या अमृत मिशन प्रकल्पांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोपरखैरणे व ऐरोली येथील मलप्रक्रिया केंद्रात प्रत्येकी 20 द.ल.लि. क्षमतेचे टर्शियरी ट्रीटमेंट (Tertiary Treatment) प्लान्ट बांधणे, सर्वसमावेशक देखभाल दुरुस्ती करणे व चालविणे तसेच पुनःप्रक्रियायुक्त सांडपाणी टी.टी.सी औदयोगिक क्षेत्रातील (वाशी, कोपरखैरणे, ऐरोली) औदयोगिक संस्थाना पुरविण्याच्या कामासंबंधातील प्रस्तावात नमूद करण्यात आलेल्या बाबींसह, एकूण रक्कम रु. 282 कोटी, 98 लाख, 70 हजार 126 मात्र इतक्या अपेक्षित खर्चास, तसेच पुनःप्रक्रिया युक्त पाणी M.I.D.C विकत घेईल याचे राज्यशासनाने हमीपत्र देणेस आणि अशाप्रकारे हमीपत्र व आदेश राज्यशासन नवी मुंबई महानगरपालिकेस देत नाही तोपर्यंत संबंधीत कामाचे कार्यादेश (Work order) न देणेस, तसेच जो पर्यंत एम.आय.डी.सी.कडून हमी मिळत नाही तोपर्यंत सदर प्रकल्पाच्या अनुषंगाने कोणतेही काम करायचे नाही किंवा महानगरपालिकेने निधी खर्च करायचा नाही. याच अटीवर सदर प्रस्तावाला मंजूरी दिली जाईल. जो पर्यंत या संदर्भात शासनाचा शासन निर्णय येत नाही तो पर्यंत या संदर्भातील कोणतेही काम सुरु करू नये या अटीवर सदर प्रस्तावास, सुचविल्याप्रमाणे, प्रशासकीय मंजूरी देण्यात यावी.

**निर्णय -**

**उपसुचनासह मंजूर**

**सही/-**

**(चित्रा बाविस्कर)**

**महानगरपालिका सचिव,  
नवी मुंबई महानगरपालिका.**